

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत  
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना  
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी  
महसुली/भांडवली खर्चाकरीता  
जिल्हानिहाय वाढीव निधी  
वितरणाबाबत.

## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८ / प्र.क्र.१२३ / कार्यासन.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- १८ सप्टेंबर, २०१८

### वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३, दि.०२.०४.२०१८
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक -आवि- २०१८/प्र.क्र.०२/का-६, दि.०७.०४.२०१८.
- ३) शासन पत्र, आदिवासी विकास विभाग, क्रमांक.बीयुडी-२०१७/प्र.क्र.२७७/का-६, दि.०६.०३.२०१८.
- ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०१८/प्र.क्र.९५/अर्थ-३, दि.२७.०७.२०१८

### प्रस्तावना-

“महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०१८” च्या मंजुरीस अनुसरून वाचा क्र.१ मध्ये नमुद वित्त विभागाच्या दि.०२.०४.२०१८ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सन २०१८-१९ करीता एकूण वार्षिक तरतूदीच्या ७० टक्के मर्यादेत निधी अर्थसंकल्पीय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) वितरीत करण्यात आला आहे. त्यानुसार वाचा क्र.२ येथे नमुद शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पीत तरतूदीच्या ७० टक्के मर्यादेत आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महसूली, भांडवली आणि कर्जे बाबींच्या खर्चासाठी निर्माण करण्यात आलेल्या जिल्हानिहाय लेखाशिर्षांतर्गत निधी वितरीत करण्यात आला आहे. मा. मंत्री ( आदिवासी विकास ) यांचे अध्यक्षतेखाली सन २०१८-१९ करीता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आराखडे अंतिम करण्याबाबत झालेल्या राज्यस्तर बैठकांतील संदर्भ क्र.३ येथील शासन पत्रान्वये कळविलेल्या निर्णयानुसार जिल्हा निहाय मंजूर रु.१५४.१४ कोटी इतका वाढीव नियतव्यय जुलै, २०१८ च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. त्यानुसार सदर निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय-

सन २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षाकरीता सोबतच्या विवरणपत्र अ व ब मधील स्तंभ क्रमांक ४ मध्ये नमुद केलेला एकूण रु. १५४.१४ कोटी इतका निधी जिल्हानिहाय महसूली / भांडवली बाबीवरील खर्चाकरीता संबंधित नियंत्रक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना अर्थसंकल्प अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) वितरीत करण्यात येत आहे. संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून निधी खर्च करण्याची कार्यवाही करावी.

## अटी व शर्ती-

- १) अर्थसंकल्प अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) उपलब्ध मासिक निधी विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्यात यावा.
- २) सदर वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका अन्वये प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारांतर्गत तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.२.०४.२०१८ व दि.२७.०७.२०१८ रोजीच्या शासन परिपत्रकातील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.
२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक २.०४.२०१८ च्या शासन परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२९६/व्यय १४ दि.०७.०८.२०१८ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०९१७१२०३२९००२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(किरण कि.पवार)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (आदिवासी विकास), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग यांचे स्वीय सहाय्यक , मंत्रालय, मुंबई
४. प्रधान सचिव, नियोजन विभाग यांचे स्वीय सहाय्यक , मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक , मंत्रालय, मुंबई
६. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
७. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
८. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
९. सर्व विभागीय आयुक्त
१०. सर्व जिल्हाधिकारी, तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती.
११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखापरिक्षा), १/२, महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.

१२. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
१३. अधिदान व लेखाधिकारी, सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
१४. सर्व सहसचिव/उपसचिव /अवर सचिव/ कार्यासन अधिकारी,आदिवासी विकास विभाग,मंत्रालय,मुंबई.
१५. सर्व प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
१६. ग्रंथपाल, महाराष्ट्र राज्य विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय,विधानभवन,मुंबई.
१७. वित्त विभाग (अर्थ-१९/व्यय-१४) , मंत्रालय, मुंबई.
१८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
१९. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.१२३/का.६, दिनांक १८ सप्टेंबर, २०१८ सोबतचे  
विवरणपत्र अ

अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	पुरवणी मागणी द्वारे अर्थसंकल्पीत करण्यात आलेला निधी (रु.हजारात)	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५
मागणी क्रमांक टी-९ (महसुली)				
२२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण				
जिल्हा योजना, (०२) अनुसूचित जमातीचे कल्याण				
७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना				
१	अकोला (२२२५ ई३६५)	२१ - साधन सामुग्री	१८८४	जिल्हाधिकारी, अकोला
		२७- लहान बांधकामे	१००००	
		३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	१८५१६	
		३३- अर्थसहाय्य	१७३००	
		३४-शिष्यवृत्ती	६५००	
		३६-सहाय्यक अनुदाने (वेतन)	४०००	
		५७- पशुधन	५००	
		एकूण	५८७००	
२	अमरावती (२२२५ ई३५६)	३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	८४३००	जिल्हाधिकारी, अमरावती
		३४-शिष्यवृत्ती	३५०००	
		३६-सहाय्यक अनुदाने (वेतन)	२१०००	
		एकूण	१४०३००	
३	अहमदनगर (२२२५ ई१९६)	२१ - साधन सामुग्री	१००००	जिल्हाधिकारी, अहमदनगर
		३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	३१८००	
		३३- अर्थसहाय्य	५६३००	
		एकूण	९८१००	
४	औरंगाबाद (२२२५ ई२११)	०६-दुरध्वनी , वीज, पाणी	३००	जिल्हाधिकारी, औरंगाबाद
		१४- भाडेपट्टी व कर	१०००	
		१९- आहार खर्च	२८००	
		२१ - साधन सामुग्री	२८००	

अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	पुरवणी मागणी द्वारे अर्थसंकल्पीत करण्यात आलेला निधी (रु.हजारात)	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५
		३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	३९६७	
		३३- अर्थसहाय्य	२०००	
		३४-शिष्यवृत्ती	४३७१३	
		५०- इतर खर्च	७७२०	
		एकूण	६४३००	
५	गोंदीया (२२२५ ई३४७)	३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	६९५८	जिल्हाधिकारी, गोंदीया
		३३- अर्थसहाय्य	३१६४२	
		एकूण	३८६००	
६	जळगाव (२२२५ E१८७)	०२-मजुरी	५०००	जिल्हाधिकारी, जळगाव
		३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	७००००	
		एकूण	७५०००	
७	ठाणे (२२२५ E०७१)	३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	४५०००	जिल्हाधिकारी, ठाणे
		एकूण	४५०००	
८	धुळे (२२२५ ई१७८)	०२-मजुरी	७७००	जिल्हाधिकारी, धुळे
		२१ - साधन सामुग्री	२५१०	
		३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	३५७००	
		३३- अर्थसहाय्य	२००००	
		३४-शिष्यवृत्ती	४००००	
		३६-सहाय्यक अनुदाने (वेतन)	१५००	
		५०- इतर खर्च	३५००	
		एकूण	११०९१०	
९	नंदूरबार ( २२२५ ई २०२)	३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	११००००	जिल्हाधिकारी, नंदूरबार
		एकूण	११००००	
१०	नांदेड ( २२२५ E२४९)	१३-कार्यालयीन खर्च	१५००	जिल्हाधिकारी, नांदेड
		२१ - साधन सामुग्री	८००	
		३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	९९९००	
		५०- इतर खर्च	२००	
		एकूण	१०२४००	

अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	पुरवणी मागणी द्वारे अर्थसंकल्पीत करण्यात आलेला निधी (रु.हजारात)	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५
११	नागपूर (२२२५ ई२९४)	३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	६८००	जिल्हाधिकारी, नागपूर
		३४-शिष्यवृत्ती	७०००	
		५०- इतर खर्च	६८००	
		एकूण	२०६००	
१२	नाशिक (२२२५ ई१६९)	३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	३६३००	जिल्हाधिकारी, नाशिक
		एकूण	३६३००	
१३	पालघर (२२२५ ई४०९)	०१ - वेतन	३००००	जिल्हाधिकारी, पालघर
		३१-सहाय्यक अनुदाने(वेतनेतर)	११९७००	
		३४-शिष्यवृत्ती	१००००	
		३६-सहाय्यक अनुदाने (वेतन)	३००००	
		५०- इतर खर्च	१३००	
		एकूण	१९१०००	
१४	पुणे (२२२५ ई ११३)	३४-शिष्यवृत्ती	१५५४००	जिल्हाधिकारी, पुणे
		एकूण	१५५४००	
१५	बीड (२२२५ E२५८)	०१ - वेतन	३०००	जिल्हाधिकारी, बीड
		०२-मजुरी	३००	
		०६-दुरध्वनी , वीज, पाणी	६७५	
		११- देशांतर्गत प्रवास	१७०	
		१३-कार्यालयीन खर्च	२००	
		१४- भाडेपट्टी व कर	३५००	
		१९ -आहार खर्च	१२००	
		२१ - साधन सामुग्री	२७००	
		३१-सहाय्यक अनुदाने(वेतनेतर)	१९०९९	
		३३- अर्थसहाय्य	२०००	
		३४-शिष्यवृत्ती	८४५६	
		५०- इतर खर्च	३०००	
		एकूण	४४३००	

अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	पुरवणी मागणी द्वारे अर्थसंकल्पीत करण्यात आलेला निधी (रु.हजारात)	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५
१६	भंडारा (२२२५ ई ३११)	२१ - साधन सामुग्री	१०००	जिल्हाधिकारी, भंडारा
		३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	२२००	
		३६-सहाय्यक अनुदाने (वेतन)	१०००	
		एकूण	४२००	
१७	यवतमाळ (२२२५ E३७४)	३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	१००००	जिल्हाधिकारी, यवतमाळ
		एकूण	१००००	
१८	रायगड (२२२५ ई०८९)	२७- लहान बांधकामे	६९६००	जिल्हाधिकारी, रायगड
		३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	५००००	
		एकूण	११९६००	
१९	वर्धा (२२२५ ई ३०२)	३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	३००	जिल्हाधिकारी, वर्धा
		३३- अर्थसहाय्य	५००	
		५०- इतर खर्च	१९०००	
		एकूण	१९८००	
२०	सोलापूर (२२२५ ई१४२)	३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	१३९००	जिल्हाधिकारी, सोलापूर
		एकूण	१३९००	
२१	हिंगोली (२२२५ ई २८५)	१९- आहार खर्च	४०००	जिल्हाधिकारी, हिंगोली
		२१ - साधन सामुग्री	४१००	
		३४-शिष्यवृत्ती	१४०००	
		३६-सहाय्यक अनुदाने (वेतन)	२२००	
		५०- इतर खर्च	३७००	
		एकूण	२८०००	
		एकूण टी-९	१४८६४१०	

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०१८/प्र.क्र.१२३/का.६, दिनांक १८ सप्टेंबर, २०१८ सोबतचे  
विवरणपत्र ब

अ. क्र.	जिल्हा व लेखाशिर्ष	बाब/उद्दिष्ट	पुरवणी मागणी द्वारे अर्थसंकल्पीत करण्यात आलेला निधी (रु.हजारात)	नियंत्रक अधिकारी
१	२	३	४	५
<b>मागणी क्रमांक टी-१० ( भांडवली)</b>				
४२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण				
वरील भांडवली खर्च जिल्हा योजना, (०२) अनुसूचित जमातीचे कल्याण				
७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना				
१	पालघर (४२२५ १५५७)	५३ - मोठी बांधकामे एकूण	५००० ५०००	जिल्हाधिकारी, पालघर
२	नागपूर (४२२५ १४४१)	५३ - मोठी बांधकामे एकूण	२५०० २५००	जिल्हाधिकारी, नागपूर
३	अकोला (४२२५ १५१२)	०२-मजुरी एकूण	१५०० १५००	जिल्हाधिकारी, अकोला
४	हिंगोली (४२२५ १४३२)	५३ - मोठी बांधकामे एकूण	२००० २०००	जिल्हाधिकारी, हिंगोली
५	गोंदीया (४२२५ १४९५)	५३ - मोठी बांधकामे एकूण	१५००० १५०००	जिल्हाधिकारी, गोंदीया
६	भंडारा (४२२५ १४६८)	५३ - मोठी बांधकामे एकूण	२७०० २७००	जिल्हाधिकारी, भंडारा
७	धुळे (४२२५ १३२३)	०२-मजुरी २१ - साधन सामुग्री एकूण	६४३५ १३५५ ७७९०	जिल्हाधिकारी, धुळे
८	अहमदनगर (४२२५ १३४१)	५३ - मोठी बांधकामे एकूण	४००० ४०००	जिल्हाधिकारी, अहमदनगर
९	अमरावती (४२२५ १५०१)	५३ - मोठी बांधकामे एकूण	१४५०० १४५००	जिल्हाधिकारी, अमरावती
<b>एकूण टी-१०</b>			<b>५४९९०.००</b>	